



Marksans Pharma Ltd.

Date: 2nd July, 2021

BSE Limited
Corporate Relation Department
PhirozeJeejeeboi Towers,
Dalal Street,
Mumbai - 400001.
Scrip Code: 524404

National Stock Exchange of India Limited
Listing Department
Exchange Plaza, C-1, Block-G,
Bandra-Kurla Complex,
Bandra (East), Mumbai - 400051.
Symbol: MARKSANS

Sub: Newspaper Publication

Dear Sir,

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclosed herewith a copy of Corrigendum to Notice of Extra-ordinary General Meeting of the Company published today i.e. 2nd July, 2021 in the Business Standard (English) and Tarun Bharat (Marathi) newspapers.

You are requested to note the above in your records.

Thanking You.

Yours faithfully,
For **Marksans Pharma Limited**

Harshavardhan Panigrahi
Company Secretary

Encl: As above

Marksans Pharma Ltd.

11th Floor, "GRANDEUR", Opp. Gundecha Symphony, Veera Desai Extension Road, Oshiwara,
Andheri (W), Mumbai - 400 053 • Tel.: +91 22 4001 2000 • E-mail: info@marksanspharma.com
www.marksanspharma.com



Vapi Industrial Township Branch, Near GDIC Police Station, Opp. Fire Station, GDIC Vapi, District - Valsad, Pincode - 396195
Ph: 769009368, E-mail: sbi.01650@sbi.co.in

POSSESSION NOTICE (For Immovable property)

Whereas, the undersigned being the Authorised Officer of the State Bank of India VAPI IT Branch under Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13 (12) read with Rule 5 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 12.02.2021 calling upon the Borrower **SHRI KRISHNA HARISHCHANDRA ARDLKAR** to repay the amount mentioned in the notice being **Rs. 34,20,172.31 (Rupees Thirty Four Lakhs Twenty Thousands One Hundred Seventy Two and Thirty One Paise only)** as on 11/02/2021 with further interest and incidental expenses, within 60 days from the date of receipt of the said notice. In this matter customer was also served notice through newspaper/publication, dated 10-April-2021.

The Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower/Guarantor and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(1) of the said Act read with Rule 5 of the said rules on this 30th day of JUNE of the year 2021.

The Borrower / Guarantor in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the State Bank of India for an amount of **Rs. 34,20,172.31 (Rupees Thirty Four Lakhs Twenty Thousands One Hundred Seventy Two and Thirty One Paise only)** as on 11/02/2021 with further interest and incidental expenses, costs, etc. thereon.

DESCRIPTION OF IMMOVABLE PROPERTY

Property owned by: **SHRI KRISHNA HARISHCHANDRA ARDLKAR**
All that piece and parcel of N.A. Land, Residential Flat no F-204, admeasuring 1101 Sq. Ft. i.e. 102.28 Square metres, laying and located on 2nd Floor of the "F" building known as "LAKE VIEW RESIDENCY", constructed on being Non-Agriculture Land bearing survey no. 348/1/Palilee-1 admeasuring 205.46 Sq. Metres in which on North side plot is passed of "F" building which is admeasuring 1100 Sq. mtrs situated at Vapi within the village limits of Durgra Nagar Palika, Taluka Vapi District Valsad, State Gujarat and India having boundaries as under:- Boundry: East: PASASAGE, West: OPEN SPACE, North: FLAT NO. 205, South: FLAT NO. 203
Date: 30-06-2021
Page: 1/01
(Chief Manager & Authorized Officer)

SHRI KRISHNA DEVCON LIMITED

Registered office: "Shri Krishna" 805/806, Opp. Laxmi Industrial Estate, New Link Road, Andheri West, Mumbai MH 400053 IN
Corporate Office: M2 - 1 & 2, Starlit Tower, 29, Y N Link, Andheri West, Mumbai MH 400053 IN
Ph: (Mumbai) + 91-22- 25732940 & (Indore) + 91-731- 3018689 • E-mail: shrikrisnaelectra@btolmail.com & info@shrikrisna.com • Website: www.shrikrisnadevconlimited.com • CIN: L67190MH1993FC0075295

(Rs. in Lakhs except EPS)

EXTRACT FROM THE STANDALONE AND CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2021

Sl. No.	Particulars	Standalone			Consolidated				
		For the Quarter ended	For the Quarter ended	For the Year ended	For the Quarter ended	For the Quarter ended	For the Year ended		
		31-Mar-21	31-Mar-20	31-Mar-21	31-Mar-21	31-Mar-20	31-Mar-21		
1.	Total Income from Operations (gross)	524.26	510.61	2,003.45	1,701.63	524.26	510.61	2,003.45	1,701.63
2.	Net Profit/(Loss) before Exceptional Items and Tax	48.49	44.74	487.40	167.79	48.49	44.74	487.40	167.79
3.	Net Profit/(Loss) for the period before tax	48.49	44.74	487.40	167.79	48.49	44.74	487.40	167.79
4.	Net Profit/(Loss) for the period after tax	26.49	31.53	353.98	119.84	26.49	31.53	353.98	119.84
5.	Total Comprehensive Income for the period	26.49	31.53	353.98	119.84	26.49	31.53	353.98	119.84
6.	Equity Share Capital (Rs. 10/- each)	2,800.00	2,800.00	2,800.00	2,800.00	2,800.00	2,800.00	2,800.00	2,800.00
7.	Earnings Per Share (Rs. 10/- each)	0.09	0.11	1.26	0.43	0.09	0.11	1.26	0.43
	1. Basic EPS:	0.09	0.11	1.26	0.43	0.09	0.11	1.26	0.43
	2. Diluted EPS:	0.09	0.11	1.26	0.43	0.09	0.11	1.26	0.43

Notes:
1. The above Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2021 have been reviewed by the audit committee and approved by the board of directors at its meeting held on June 29, 2021.
2. Figures for previous period have been regrouped/reclassified wherever necessary to make them comparable with figures of the current period ended March 31, 2021.
3. The above is an extract of the detailed format of Audited Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Audited Quarterly Financial Results is available on the SEI Limited's website i.e. <http://www.seiindia.com> at URL: <https://www.seiindia.com/stock-share-price/shri-krishna-devcon-ltd/shrikris/521068/comp-announcements/> and also on the company's website i.e. <http://shrikrisnadevconlimited.com> at URL: <http://shrikrisnadevconlimited.com/financial-results/>.

For and on behalf of the Board of Directors
Sant Kumar Jale
(Managing Director)

Place : Indore
Date : June 28, 2021



MARKSANS PHARMA LIMITED

CIN: L24110MH1992PLC068364
Regd. Office: 11th Floor, Grandeur, Veera Desai Extension Road, Chhivara, Andheri (West), Mumbai - 400053.
Phone: 022 4001 2000; Fax: 022 4001 2011
Website: www.marksanspharma.com;
E-mail: companysecretary@marksanspharma.com

CORRIGENDUM TO EGM NOTICE

We draw kind attention of all concerned towards our Notice dated 15th June, 2021 calling an Extra-ordinary General Meeting of the Company (NOTICE) to be held on Friday, the 9th July, 2021 through Video Conferencing/Other Audio Visual Means (VC) at 9.00 a.m. sent through permitted mode on 16th June, 2021.

This is with regard to Clause VII of Item No. 1 of the Explanatory Statement annexed to the NOTICE. In the table of the said Clause VII of Item No. 1 of the Explanatory Statement in column no. 3, Identity of Ultimate Beneficial Owners of Orbimed Asia IV Mauritius FVCI Limited is wrongly mentioned as NA. The said table is reproduced hereinbelow with identity of ultimate beneficial owners of Orbimed Asia IV Mauritius FVCI Limited:

VII. Identity of the natural persons who are the ultimate beneficial owners of the shares proposed to be allotted and/or who ultimately control the proposed allottees, the percentage of post preferential issue capital that may be held by them:

Sl. No.	Name & Category of proposed allottee	Identity of Ultimate Beneficial Owners	No. & % of equity shares held prior to the preferential allotment		No. of warrants to be issued and allotted		No. & % of equity share post issue (After exercise of Warrants)*	
			No. of shares	%	No. of warrants	No. of shares	%	
	Promoter							
1	Mr. Mark Sakdientha	NA	19,74,91,553	48.25	10,00,000	19,84,91,553	43.18	
	Non-Promoter							
2	OrbiMed Asia IV Mauritius FVCI Limited	1. Sam Block III 2. Ryan Loggie 3. Ashish D. Jagarnath 4. Chhettensing Awotarsing 5. Kumaren Appavoo	NIL	NIL	4,93,24,324	4,93,24,324	10.73	
	Total				5,03,24,324			

*Assuming all the Warrants shall be converted into Equity Shares of the Company. All concerned are requested to read the above details in the place of Clause VII of Item No. 1 of the Explanatory Statement on page no. 09 of the NOTICE.

We regret the inconvenience caused to the Members and all other concerned in this regard. Kindly note that this Corrigendum to the NOTICE is issued by order of the Board to all the Members of the Company and Stock Exchanges as well as others entitled thereto pursuant to section 101 of the Companies Act, 2013. Thus, the NOTICE shall always be read with this Corrigendum.

The Corrigendum to the NOTICE of the Extra-ordinary General Meeting is being uploaded at the Company's website viz www.marksanspharma.com. Please note that e-voting will commence from 9.00 a.m. on Tuesday, July 6, 2021 to 5.00 p.m. on Thursday, July 8, 2021.

For Marksans Pharma Limited

Date : 30th June, 2021
Place : Mumbai
Harshvardhan Panigrahi
Company Secretary



SONATA SOFTWARE LIMITED
CIN : L72206MH1994PLC082110
Registered Office: 209, T V Industrial Estate, 2nd Floor, S K Ahire Marg, Worli, Mumbai - 400 030.
Corporate Office: 1A, APS Trans Building, Full Temple Road, N. R. Colony, Bengaluru-560 004.
Tel: 91-80-57781939; Fax: 91-80-2661 0972.
E-mail: info@sonata-software.com
website: www.sonata-software.com

NOTICE

Sub: Transfer of Equity shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF).
Notice is hereby given pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 ("the Act") read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 (Rules) and amendments made thereto, the Interim dividend declared during the Financial Year 2014-15 which remained unclaimed for a period of seven consecutive years will be transferred by Sonata Software Limited ("Company") to Investor Education and Protection Fund Authority ("IEPF Authority") and the Equity Shares pertaining to the aforesaid Dividend account will consequently be transferred to

SARDA PAPERS LIMITED

CIN: L5110MH1991PLC061164
Regd. Office & Works: Plot No. A/70, MIDC, Sinar, Dist. Nashik - 422103 (Maharashtra)

Extract of Standalone Financial Results for the Quarter / Year Ended March 31, 2021

(Rs. in Lakhs)

Particulars	Quarter Ended	Year Ended	Quarter Ended
	31-Mar-21 (Unaudited)	31-Mar-21 (Audited)	31-Mar-20 (Unaudited)
Total Income from operations (Net)	0.03	0.60	4.92
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	(1.63)	(8.73)	1.19
Net Profit / (Loss) for the period after tax (After extraordinary items)	(1.63)	(8.73)	1.19
Equity Share Capital	311.89	311.89	311.89
Reserves (Excluding Revaluation Reserve)	(320.46)	(320.46)	(311.73)
Earnings Per Share (of Rs. 10/- each)			

मुंबईकरांच्या छाताडावर बसून पुनर्वसन होऊ देणार नाही : भातखळकर

'गिरगाव पॅटर्न'प्रमाणे पुनर्वसन करण्याची मागणी

मुंबई, दि. १ (प्रतिनिधी) : "कुरार मेट्रो स्टेशन"च्या कामामुळे बाधित होणाऱ्या मालाड पूर्व येथील रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी भाजपची भूमिका स्पष्ट आहे. संबंधित रहिवाशांबाबत मुंबई महानगरपालिका व 'एमएमआरडीए'कडून सर्व नियम धाब्यावर बसवून करण्यात येत आहे. सर्वसामान्य मुंबईकरांच्या छाताडावर बसून हे पुनर्वसन कदापि होऊ देणार नाही. मालाड पूर्वमधील लोकांचे 'गिरगाव पॅटर्न'च्या आधारावर पुनर्वसन करावे, अशी आमची आग्रही मागणी आहे," अशी मागणी मुंबई भाजपचे प्रभारी तथा आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. पालिका प्रशासनातर्फे करण्यात येणाऱ्या कारवाईविरोधात भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी आक्रमक आंदोलन करण्यात आले.



मुंबई महानगरपालिकेने घरं रिकामी करण्यासंदर्भात नोटीस दिल्या आहेत. अशा प्रकारच्या कारवाईपूर्वी 'मसुदा परिशिष्ट-२' प्रकाशित करावे लागते, त्यावर बाधित लोकांच्या सूचना-हक्की मागविल्यानंतर व त्यावर कारवाई करून तयार झालेल्या परिशिष्टानुसार पात्र लोकांना सदनिका वाटप करण्यात येतात. परंतु, या प्रकरणात 'मसुदा परिशिष्ट-२' प्रसिद्ध होऊनही नियमबाह्य पद्धतीने 'म्हाडा'तर्फे बाधित नागरिकांना सदनिका वाटप करण्यात येत आहेत.

न्यायालयाच्या परवानगीशिवाय संबंधित रहिवाशांना ५ जुलैपर्यंत हटवू नका, असा आदेश देऊनही महापालिका आणि 'एमएमआरडीए'कडून घरे तत्काळ खाली करण्यासाठी सांगण्यात आले असून, याविरोधात आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली व खासदार गोपाळ शेट्टी यांच्या उपस्थितीत भाजपतर्फे धरणे आंदोलनाची हाक देण्यात आली होती." असे भाजपच्या वतीने सांगण्यात आले. "गिरगाव येथील प्रकल्पबाधितांना, आहे त्या जागेइतकीच जागा स्थानिक ठिकाणी देऊन पुनर्वसन करण्याचा घोरनात्मक निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घेतला होता, त्याच धर्तीवर मालाड पूर्व येथील बाधितांचेसुद्धा पुनर्वसन झाले पाहिजे, अशी मागणी मी आगामी अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार आहे," असे आमदार अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे.

'मराठी पत्रकार संघ' राज्य सरकारच्या विरोधात

न्यायालयात जाणार

मुंबई, दि. १ (प्रतिनिधी) : 'क्यूआर कोड' असलेल्या 'युनिव्हर्सल ट्रॅव्हलर' पास सिस्टीममध्ये, अत्यावश्यक सेवा म्हणून, मुंबईतील पत्रकारांचा आणि पत्रकारितेतर कर्मचाऱ्यांचा समावेश करून त्यांना लोकल प्रवासाची मुभा द्यावी, यासह पत्रकारांच्या इतर महत्त्वपूर्ण मागण्यांबाबत येथे ७ जुलैपर्यंत राज्य शासनाने निर्णय न घेतल्यास मुंबई उच्च न्यायालयात, अथवा सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्धार 'मुंबई मराठी पत्रकार संघ'ने गुरुवार, दि. १ जुलै रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात केला आहे.

पत्रकारांच्या वारसांना प्रत्येकी किमान रु. पाच लाख इतके आर्थिक साहाय्य मिळावे, यासह अन्य मागण्यांसाठी 'मुंबई मराठी पत्रकार संघा'च्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे २२ डिसेंबर, २०२०पासून पाठपुरावा केला जात आहे. मात्र, आमच्या एकाही पत्राची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतलेली नाही. 'क्यूआर कोड सिस्टीम'मध्ये पत्रकार आणि पत्रकारितेतर कर्मचाऱ्यांना सामावून घ्यावे, या आणि इतर मागण्यांसाठी अंतिम प्रयत्न म्हणून मुख्यमंत्र्यांना 'मुंबई मराठी पत्रकार संघा'च्या वतीने आज पुन्हा एक पत्र पाठविण्यात आले आहे. पत्रकारांच्या न्याय्य मागण्या येत्या ७ जुलैपर्यंत राज्य सरकारने मान्य न केल्यास सरकारविरोधात मुंबई उच्च न्यायालय, अथवा सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्धार बाबले यांनी या पत्रात व्यक्त केला आहे.

मालवणी दुर्घटनाप्रकरणी महापालिका जबाबदार

न्यायालयीन चौकशीत महापालिकेवर ठपका

मुंबई, दि. १ (प्रतिनिधी) : मुंबईतील मालवणी येथे घडलेल्या इमारती दुर्घटना प्रकरणात महापालिका प्रशासन जबाबदार असल्याचा ठपका मुंबई उच्च न्यायालयाने न्युक्त केलेल्या चौकशी समितीने ठेवला आहे. महानगरपालिकेकडे मुंबई शहराच्या नियोजनाची जबाबदारी आहे. त्यामुळे मुंबईत बेकायदा इमारती, बांधकामे उभी राहणार नाही याची जबाबदारी मुंबई महापालिकेकडे आहे. मात्र, तरीही मालवणी परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे उभी असून त्याला महापालिका प्रशासन जबाबदार आहे, असा अहवाल गुरुवार, दि. १ जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आला. मालवणी येथे झालेल्या इमारत दुर्घटनेत आठ मुलांसह एकूण १२ जणांचा मृत्यू झाला होता.



कार्यालयानेही आपल्या जागेवर बेकायदा बांधकामे कसे उभे राहू शकते? याकडे लक्ष द्यायला हवे, असेही न्यायालयाने म्हटले आहे. मालवणीतील परिसरात आठ हजारांहून अधिक बांधकामे असून तर ज्या बांधकामे घटना घडली, तिथे २४६ बेकायदा बांधकामे आहेत, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

महापालिकेने भूमिका स्पष्ट करावी इमारत दुर्घटना प्रकरणात महापालिका प्रशासन जबाबदार आहे. शिवाय, आपण उपस्थित केलेल्या प्रश्नांचीही उत्तरे देण्यात आली असून बेकायदा बांधकामांच्या समन्वयेवर शिफारशीही सुचवण्यात आल्या असल्याचे न्यायालयाने म्हटले. त्यामुळे राज्य सरकार आणि पालिकेने या अहवालावर भूमिका स्पष्ट करावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

महाराष्ट्रात मराठी शाळा बंद; मात्र उर्दू घरे सुरूच

भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्येचा शिवसेनेला टोला

मुंबई, दि. १(प्रतिनिधी) : "शिवसेनेच्या राज्यात आता मराठीचा मुद्दा मागे पडला आहे. मशिदीवरील लाऊडस्पीकरवरील आवाज कमी करण्याची मागणी करणाऱ्या करिश्मा भोसलेला अटक होते, अजान गान स्पर्धा सुरू होते आणि आता मराठी शाळा बंद पडत असताना उर्दू घरे सुरू होत आहेत." अशा शब्दांत भाजपचे प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.

इत्यादींमध्ये सर्जनशील विचारांची देवाण-घेवाण होऊन उर्दू भाषेचा वाडू मधीन विकास व्हावा, यासाठी राज्यात पाच ठिकाणी उर्दू घर निर्मितीचे काम राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागामार्फत हाती घेण्यात आलेले आहे," अशी माहिती अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी दिली.

राज्यात पाच ठिकाणी उर्दू घरनिर्मितीचे काम प्रगतिपथावर असल्याचे राज्यचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी सांगितले. यारवूनच "शिवसेनेच्या राज्यात आता मराठीचा मुद्दा मागे पडला," असे म्हणत भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडी सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे.

अभावितपत्ते 'छात्र संवाद'चे आयोजन

मुंबई, दि. १ (प्रतिनिधी) : कोरोनामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक समस्यांच्या समाधानासाठी अभावित कोकण प्रातर्फे १७ ते २४ जूनच्या दरम्यान 'छात्र संवाद' अभियानाचे आयोजन करण्यात आले. अनेक महाविद्यालयांकडून अनेक प्रकारचे अनावश्यक शुल्क विद्यार्थ्यांकडून आकारण्यासोबतच अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. अशा समस्या विद्यार्थ्यांकडून जाणून घेण्यासाठी या 'छात्र संवाद' कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते. या कार्यक्रमासाठी विविध महाविद्यालयांतून एकूण २,८१३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता, असे अभावितपत्ते सांगण्यात आले.

मध्य रेल्वे
बोगी फ्रेम असंखी
डीवाय.सी.एफ.ए/ए/परेल,
ई-भाग सूचना क्र.:
ई-०८/२०२१ दि. २१.०६.२०२१
बाव तपशील: एअर स्प्रिंग एल्एचबी डब्याकरिता बोगी फ्रेम असंखी. परिमाण: १२ संख्या. नि.उ.दि.: ३०.०७.२०२१
बावपत्र क्र.: ८०१२६२३१. निविदांचा संपूर्ण तपशील मध्य रेल्वेच्या अधिकृत वेबसाईट www.ireps.gov.in वर उपलब्ध आहे. संपूर्ण प्रपत्रे वेबसाईटवरून डाऊनलोड करावी.
निविदा क्र. ४८.२१.१२६२२.
रसेल मदन हेल्थलाईन १३१

मध्य रेल्वे
बोगी फ्रेम असंखी
डीवाय.सी.एफ.ए/ए/परेल,
ई-भाग सूचना क्र.:
ई-०८/२०२१ दि. २१.०६.२०२१
बाव तपशील: एअर स्प्रिंग एल्एचबी डब्याकरिता बोगी फ्रेम असंखी. परिमाण: १२ संख्या. नि.उ.दि.: ३०.०७.२०२१
बावपत्र क्र.: ८०१२६२३१. निविदांचा संपूर्ण तपशील मध्य रेल्वेच्या अधिकृत वेबसाईट www.ireps.gov.in वर उपलब्ध आहे. संपूर्ण प्रपत्रे वेबसाईटवरून डाऊनलोड करावी.
निविदा क्र. ४८.२१.१२६२२.
रसेल मदन हेल्थलाईन १३१

पडळकरांवरील हल्ल्याविरोधात भाजप नेते आक्रमक



मुंबई, दि. १ (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर झालेल्या दगडफेकीवरून राज्यातील भाजप नेते चांगलेच आक्रमक झालेले दिसत आहेत. भाजपच्या नेत्यांमार्फत या हल्ल्याचा निषेध केला जात असून, हल्लेखोरांवर चांगलेच टीकास्त्र डालले जात आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ, प्रदेश सचिव निलेश राणे यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी ट्विटच्या माध्यमातून या संबंधित हल्लेखोरांवर कारवाईची मागणी करत सरकारवर घणाघाती टीका केली आहे.

आपल्या आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध असणारे भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सोलापूर येथे घोंगडी बैठका सुरू आहेत. बुधवार, ३० जून रोजी रात्री एका घोंगडी बैठकीसाठी रवाना होत असतानाच पडळकर यांच्या गाडीवर चार ते पाच अज्ञात इसमानी दगडफेक केली. एक मोठा दगड उचलून त्यांच्या गाडीच्या पुढच्या काचेवर फेकण्यात आला. या घटनेत कोणीही जखमी झाले नसले, तरी पडळकर यांच्या गाडीचे मात्र नुकसान झाले आहे. पडळकर यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यावरून भाजप नेते चांगलेच आक्रमक झालेले आहेत.

बहुजनांचा आवाज दाबण्याचा प्रकार : चित्रा वाघ
"पडळकर यांच्यावर झालेला हा हल्ला म्हणजे राज्यातील बहुजनांचा आवाज दाबण्याचा प्रकार आहे, असे माझे मत आहे. आम्ही विचारांची लढाई विचारांनी लढू; दगडाने नाही," अशी भूमिका महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी मांडली आहे.

राज्यात एकाधिकारशाही नाही : दरेकर
गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर झालेल्या दगडफेकीचा निषेध करताना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी हल्लेखोरांवर सडकून टीका केली आहे. "आपण महाराष्ट्रात राहतो, पश्चिम बंगालमध्ये नाही," असे दरेकर म्हणाले. तर "पुरोगामी महाराष्ट्रात 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य' आहे, एकाधिकारशाही नाही" असा हल्लाबोल त्यांनी केला.

आम्ही एकही काच शिल्लक ठेवणार नाही : निलेश राणे
"जेव्हा तुमच्या हातातली सत्ता जाईल, तेव्हा फुटलेल्या काचा मोजण्यात पुढची पाच वर्षे जातील, हे लक्षात असू दे. तुम्ही तरी एकच काच फोडली, आम्ही एकसुद्धा शिल्लक ठेवणार नाही," असा इशारा महाराष्ट्र भाजपचे सचिव निलेश राणे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला आहे.

मार्क्सन्स फार्मा लिमिटेड
CIN: L24110MH1992PLC066364
मॉडर्न फ्लोर कार्यालय: ११वा मजला, गंगुबाय, वीर वसंत निस्तारित मार्ग, आंधेवण, अहमदनगर (पश्चिम), मुंबई-४०० ०१३.
दूरध्वनी: ०२२ ४००१ २०००, फॅक्स क्र.: ०२२ ४००१ २०११
वेबसाईट: www.marksanspharma.com
ईमेल: companysecretary@marksanspharma.com
अतिरिक्त सामान्य सर्वसाधारण सूचनांकडून

आम्ही १५ जून, २०२१ रोजी आमच्या सूचनांकडे सर्वांचे लक्ष वेधून घेऊन घेतो ज्याला शुक्रवारी, १ जुलै, २०२१ रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग/अन्य ऑडिओ व्हिडिओ साधन (व्हीसी) मध्ये माध्यमातून कंपनीच्या अतिरिक्त सर्वसाधारण सभा (सूचना) म्हटले ते १६ जून, २०२१ रोजी सकाळी १०.०० वाजता परधानीतील माध्यमांद्वारे पाठविले गेले आहे. हे सूचनेची जोडलेल्या स्पष्टीकरणाला विधानातील आयटम क्र. १ च्या कलम VII संबोधित आहे.

संभ. क्र. ३ मधील स्पष्टीकरणाला विधानातील आयटम क्र. १ च्या कलम VII सारणीमध्ये, ऑर्डिनेट एशिया IV मॉरिशस एफकीसीआय लिमिटेडच्या अंतिम लाभार्थी मालकांची ओळख कुकीचे म्हणून उपलब्ध नसल्याचे नमूद केले आहे. ऑर्डिनेट एशिया IV मॉरिशस एफकीसीआय लिमिटेडच्या अंतिम लाभार्थी मालकांच्या ओळखीसह या सारणीचे पुनरुत्पन्न केले गेले:

अनु क्र.	प्रस्तावित वाटप केलेल्याचे नाव व प्रमाण	अंतिम फायदेशीर मालकांची ओळख	प्राधान्य वाटपापूर्वी इंडिटी समभागांची सं. व %	वॉरंट जारी करण्याचे व वाटप करण्याचे नाव	इंडिटी शेअर पोस्ट इश्युची सं. व % (वॉरंटच्या वापर करण्यानंतर) *		
			शेअर्सची सं.	%	वॉरंटची सं.	शेअर्सची सं.	%
प्रमोद							
१	श्री. मार्क सलदाना	उपलब्ध नाही	११,७४,९१,५५३	४८.२५	१०,००,०००	१९,८४,९१,५५३	४३.९८
	नॉन-प्रमोद						
२	ऑर्डिनेट एशिया IV मॉरिशस एफकीसीआय लिमिटेड	१. सॅम ब्लॉक III २. रायन लॉगी ३. आशिष डी. जागरनाथ ४. चेतनसिंह अवतारसिंग ५. कुमारन अण्णापु	शून्य	शून्य	४,९३,२४,३२४	४,९३,२४,३२४	१०.७३
			एकूण		५,०३,२४,३२४		

* व्हीटी धरून सर्व वॉरंट्स कंपनीच्या इंडिटी शेअर्समध्ये रपांतरित होतील.
सर्व संबंधितांना पृष्ठ क्र. १ वरील स्पष्टीकरणाला विधानातील आयटम क्रमांक १ च्या कलम VII जागी वरील तपशील वाचण्याची विनंती केली जाते. यासंदर्भात सदस्यांना आणि इतर संबंधित सर्व नैसर्गिकबद्ध आम्ही दिलेली आहेत.
कृपया लक्षात घ्या की ही अधिसूचना मंडळाच्या आदेशानुसार कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम १०१ च्या अनुषंगाने कंपनीच्या सर्व सदस्यांना तसेच स्टॉक एक्सचेंजला तसेच त्याअनुषंगिक इतरांना जारी केली गेली आहे. अशा प्रकारे या सूचना सह नैसर्गिक वाचण्या जातील.
अतिरिक्त सर्वसाधारण सूचना सूचनेची सुलभता कंपनीच्या वेबसाईटवर www.marksanspharma.com वर अपलोड केली जात आहे. कृपया नोंद घ्या की ई-मतदान मंडळावर, ६ जुलै २०२१ रोजी सकाळी १०.०० वाजता ते शुक्रवार, ८ जुलै २०२१ रोजी सकाळी ६.०० वाजतापर्यंत सुरू होईल.
मार्क्सन्स फार्मा लिमिटेडसाठी
दिनांक : ३० जून, २०२१
ठिकाण : मुंबई
हर्षवर्धन पाणीप्री
कंपनी सचिव